


( सोबत शासकीय अधिसूचना ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक सेप्रनि-२०११/ सं.क्र.२६०/ आस्था-१०, दिनांक १ ऑगस्ट, २०११ महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश सुधारणा नियम, २०११ ची प्रत)

क्र.सेप्रनि-२०११/सं.क्र.२६०/आस्था-१०  
ग्रामविकास व जलसंधारण विभाग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक ३० जुलै, २०११

प्रत माहितीसाठी अग्रेषित:-

- १) मा. राज्यपालांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव
- ३) मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
- ४) मा. सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव
- ५) मा. सर्व राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक
- ६) सर्व विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई (५ प्रती)
- ७) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (१० प्रती)
- ८) सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुख
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग
- १०) ग्राम विकास विभागातील सर्व कार्यासने
- ११) निबंधक, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, ईस्ट हायकोर्ट रोड, उद्योग भवन जवळ, सिव्हिल लाईन, नागपूर-४४०००१
- १२) डॉ. नारायण जोशी, सरचिटणीस, व्हेटरनरी प्राक्टीसनर्स असोसिएशन, महाराष्ट्र द्वारा-सेंट्रल बिल्डींग कंपाऊंड, पुणे
- १३) अध्यक्ष, महाराष्ट्र पशुवैद्यक पदवीधर असोसिएशन द्वारा-डॉ. भगवान अशोकराव सटाले, शिवाजी चौक, गंगापूर, जिल्हा औरंगाबाद

२. सोबतच्या प्रारूप दुरुस्ती नियमास हरकती/सुचना असल्यास त्या त्या विभागास दिनांक १० ऑगस्ट, २०११ पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्यांचा संकेतांक क्रमांक २०११०८०११२३९५१०१ असा आहे.

  
( मोहम्मद हुसेन मुजावर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

ग्रामविकास व जलसंधारण विभाग  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक- २१ जुलै, २०११.

**अधिसूचना**

**महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१.**

क्रमांक सेप्रनि २०११/सं.क्र.२६०/आस्था-१० -- महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ "(१९६२ चा महा.पाच) कलम २७४, पोटकलम (२) खंड (एकोणचाळीस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनाला समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहे. हे नियम उक्त कलम २७४ च्या पोटकलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे ज्या व्यक्ती या नियमांमुळे बाधित होण्याची शक्यता आहे त्यांच्या माहितीसाठी हे प्रारूप प्रसिध्द करण्यात येत आहे आणि अशी सूचना जारी करित आहे की, सदर प्रारूप दिनांक-१० ऑगस्ट, २०११ व त्यानंतर अंतिमतः निर्गमित करण्यासाठी विचारात घेण्यात येईल.

२. सोबतच्या प्रारूप दुरुस्ती नियमास हरकती/सूचना कोणत्याही व्यक्तीकडून सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकापुर्वी प्राप्त झाल्यास त्याचा विचार शासनाकडून केला जाईल.

**प्रारूप नियम**

क्रमांक सेप्रनि २०११/सं.क्र.२६०/आस्था-१० -- महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ "(१९६२ चा महा.पाच) कलम २७४, पोटकलम (२) खंड (एकोणचाळीस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनाला समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करित आहे. हे नियम उक्त कलम २७४ च्या पोटकलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. जसे:-

१. या नियमांना, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम २०११ असे संबोधण्यात येईल.
२. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील परिशिष्ट-आठ मधील अ.क्र. ३ येथील नोंद, जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग तीन) (दुय्यम ग्रामसेवक कार्यकारी आणि विस्तार), प्रथम श्रेणी आणि स्तंभ-३ मधील ग्रामसेवक पदासमोरील स्तंभ-४ मधील परिच्छेद-१ ऐवजी खालीलप्रमाणे मजकूर समाविष्ट करण्यात येईल. जसे :-

(१) नियुक्ती ही पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकारे करण्यात येईल-

(एक) आधीपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत नसलेले जे उमेदवार ३३ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नसतील आणि (दोन) किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता उत्तीर्ण

किंवा


शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका ( तीन वर्षांचा अभ्यासक्रम)

किंवा

शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी ( बी.एस.डब्ल्यू.) आणि

(तीन) संगणक हाताळणी / वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



प्रकाश हिरकर

शासनाचे सह सचिव

## NOTIFICATION

Rural Development and Water  
Conservation Department,  
Mantralaya, Mumbai - 400 032.  
Dated :- 21 July, 2011

### **MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961**

Maharashtra  
Zilla Parishads and  
Panchayat  
Samitis Act, 1961

No. SEPRANI-2011/RR-260/Astha-10 :- The following draft of rules further to amend the Maharashtra Zilla Parishads District Service (Recruitment) Rules, 1967, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by Clause (xxxix) of Sub-section (2) of Section 274 of the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by Sub-section (3) of the said section 274, for the information of all persons likely to be affected thereby and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra after the day of 10 August, 2011.

2. Any objections or suggestions which may be received by the Secretary to the Government of Maharashtra in the Rural Development and Water Conservation Department, Mantralaya, Mumbai - 400 032 from any person with respect to the said draft on or before the aforesaid date will be considered by the Government :-

### DRAFT RULE

No. SEPRANI-2011/RR-260/Astha-10 :- In exercise of the powers conferred by the clause (xxxix) of Sub-section (2) of Section 274 of the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all

other powers enabling it in that behalf, the Govt. of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Zilla Parishads District Services (Recruitment) Rules, 1967, the same having been previously published as required by sub-section (3) of the said section 274, namely:-

1. These rules may be called the Maharashtra Zilla Parishad District Service (Recruitment) (Amendment) Rules 2011.

2. In Appendix VIII appended to the Maharashtra Zilla Parishads District Service (Recruitment) Rules, 1967 in entry at serial no.3 relating to District Technical Services (Class-III) (Subordinate and Village Extension) Grade-I. against the post of Gram Sewak in column (3) and column (4), for Paragraph 1, the following paragraph shall be substituted, namely-

1. Appointment shall be made by nomination from amongst candidates who-  
(i) unless already in the service of the Zilla Parishad are not more than 33 years of age; and

(ii) Possess atleast Higher Secondary School Certificate or equivalent;

Or


Engineering Diploma (3 years course) from the Government recognized institutions;

Or

Bachelor of Social Welfare (BSW) from the Government recognized institutions; and

(iii) Shall possess the certificate in Computer Operation, prescribed by the Director of Information Technology, Government of Maharashtra, from time to time

By order and in the name of the Governor of Maharashtra.

  
(Prakash Hirlekar)  
Joint Secretary,  
Government of Maharashtra